

कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे विमा हप्ता दर सुधारित करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
वित्त विभाग**

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २०१४/प्र.क्र. ४०/२०१४ कोषा प्रशा-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: ११ डिसेंबर, २०१५

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१४ / प्र.क्र. ४०/२०१४ कोषा प्रशा-४, दि.९ जुलै, २०१४
- २) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१४ / प्र.क्र. ४०/२०१४ कोषा प्रशा-४, दि.२५ जून, २०१५
- ३) वित्त मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली अधिसूचना सं. २२/२०१५ दि.६.११.२०१५.

प्रस्तावना -

१. कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना उपरोक्त संदर्भ क्र. २ नुसार योजनेचे विमा हप्ता दर सुधारित करण्यात आले होते. त्यावर १४% सेवा कर आकारण्याबाबत आदेश दिले होते त्यावर केंद्र सरकारने संदर्भ -३ येथील अधिसूचनेअन्वये “स्वच्छ भारत सेस ” ०.५ टक्के दि. १५.११.२०१५ पासून लागू केला आहे . त्यामुळे संदर्भ-२ चे शासन निर्णयातील वैद्यकीय प्रतिपूर्तीचा विमाछत्र योजनेच्या दरावरील सेवा करात सुधारणा करणे शासनाच्या विचाराधीन होते.

शासन निर्णय-

१ उपरोक्त क्र. २ येथील शासन निर्णयान्वये विमाछत्र व विमा हप्त्याची रक्कम विहित केली आहे त्यावर अ.क्र.२ नुसार १४ % सेवा कर आकारण्यात यावा असे नमुद केले होते. त्याऐवजी या रक्कमेवर केंद्रशासनाने लागू केल्यानुसार “स्वच्छ भारत सेस ” ०.५ टक्के दराची वाढ करण्यात येऊन सदरचा सेवा कर १४.५ % प्रमाणे आकारण्यात यावा.

२. नवीन दर १४.५ % हे दि.१५.११.२०१५ पासून लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१२१११२३३५१५१०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.भा.रिंगणे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) राज्यपालांचे सचिव.
- २) मुख्यमंत्र्याचे व उप मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव,
- ३) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
- ४) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग ,
- ५) प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालय प्रमुख
- ६) #प्रबंधक, उच्च न्यायालय (मुळ शाखा), मुंबई,
- ७) #प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा), मुंबई,
- ८) #सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- ९) #सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- १०) #प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- ११) #आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, (सर्व)
- १२) #प्रबंधक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद
- १३) सर्व विभागीय आयुक्त,
- १४) सर्व जिल्हाधिकारी,
- १५) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
- १६) महालेखापाल-१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई
- १७) महालेखापाल-१(लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई
- १८) महालेखापाल-२(लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, नागपूर
- १९) महालेखापाल-२(लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर
- २०) निवासी लेखा परीक्षा अधिकारी,
- २१) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- २२) संचालक ,स्थानिक निधी लेखापरीक्षा मुंबई
- २३) सहसंचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, मुंबई, पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती.
- २४) संचालक, लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- २५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/वांद्रे,
- २६) निवड नस्ती, वित्त विभाग, कोषा प्रशा-४.